



**Corp. Office:** Shree Laxmi Woolen Mills Estate, 2nd Floor,  
R.R. Hosiery, Off Dr. E. Moses Rd. Mahalaxmi, Mumbai - 400 011  
Tel: (022) 3001 6600  
CIN No : L17100MH1905PLC000200

**June 03, 2026**

**BSE Limited**

Phiroze Jeejeebhoy Towers  
Dalal Street, Fort,  
Mumbai- 400 001

**National Stock Exchange of India Limited**

Exchange Plaza,  
Bandra-Kurla Complex, Bandra East,  
Mumbai- 400051

**Security code: 503100**

**Symbol: PHOENIXLTD**

Dear Sir/Madam,

**Sub: Newspaper Advertisement**

Please find enclosed newspaper clippings of advertisement published today viz. Wednesday, June 03, 2026 in the Newspapers viz.- Business Standard (in English) and Navshakti (in Marathi) pursuant to Special Window for transfer and dematerialisation (demat) of physical shares.

The information is also being uploaded on the Company's website at <https://www.thephoenixmills.com/investors/FY2027/Exchange-Intimations>.

You are requested to take the aforesaid information on your record.

Yours faithfully,

**For The Phoenix Mills Limited**

---

**Bhavik Gala**

**Company Secretary**

**Membership No. F8671**

**Encl.: a/a**

FORM NO. INC-26 (PURSUANT TO RULE 30 THE COMPANIES (INCORPORATION) RULES, 2014) BEFORE THE CENTRAL GOVERNMENT THE REGIONAL DIRECTOR, WESTERN REGION DIRECTORATE I REGION In the matter of sub-section (4) of section 13 of companies act, 2013 And clause (a) of sub-rule (5) of rule 30 of the companies (incorporation) rules, 2014 AND IN THE MATTER OF M/s. ANREYA CAPITAL ADVISORS PRIVATE LIMITED having its registered office at Vaswani Chambers, 2nd Floor, 264-265, Dr Annie Besant Road, Worli Colony, Mumbai - 400030, Maharashtra, India, petitioner. Notice is hereby given to the General Public that the company proposes to make application to the Central Government under section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company in terms of the special resolution passed at the Extra ordinary general meeting held on 1st June, 2026 to enable the company to change its Registered Office from "State of Maharashtra" to "State of Telangana". Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the company may deliver either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Regional Director at the address Everest 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai-400002, Maharashtra, India, within fourteen days of the date of publication of this notice with a copy to the applicant company with a copy of the applicant company at its registered office at the address mentioned below: For and on behalf of the Applicant Ankesh Bhargava DIN: 08967023 Date:02.06.2026 Place: Mumbai Director

SBBI भारतीय स्टेट बैंक Home Loan Centre, Panvel Shop No. 5, Sharada Terrace, Sector-11, CBD Belapur, Navi Mumbai-400614. DEMAND NOTICE A notice is hereby given that the following borrower/s Mrs. Sushma Devidas Nimbalkar & Mr. Sachin Devidas Nimbalkar Room No. 181, Yashoda Madhavi Chawl, Phase 3, Govind Shidhu Madhavi Marg, Sec-6, Sarsola Gaon, Thane, Maharashtra, Pin-400706. Mr. Sachin Devidas Nimbalkar Off. Add.: NAIK MEDICAL & GENERAL STORE, Shop No. 08, Space Palace, Plot No. A-07, Sec-16, Ulwe, Panvel, Pin-410206. Mrs. Sushma Devidas Nimbalkar Off. Add.: ITL SHIPPING & LOGISTICS PVT LTD (Export Import Executive), 103, Bhumi Mal, Sec-15, CBD Belapur, Navi Mumbai, Maharashtra, Pin-400614. HL A/c No. : 40929675438 have defaulted in the repayment of principal and interest of the loans facility obtained by them from the Bank and the loans have been classified as Non Performing Assets (NPA) on 10/05/2026. The notices were issued to them on 11/05/2026 under section 13(2) of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 on their last known addresses, but have been returned unserved, they are hereby informed by way of this public notice. Amount Outstanding: Rs. 11,03,963.30 (Rupees Eleven Lakh Three Thousand Nine Hundred Sixty Three and Thirty Paise Only) as on 10/05/2026 with further interest and incidental expenses, costs, etc. The above Borrower(s) and/or their Guarantor(s) (whenever applicable) are hereby called upon to make payment of outstanding amount within 60 days from the date of publication of this notice, failing which further steps will be taken after expiry of 60 days from the date of this notice under sub-section (4) of section 13 of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. The borrowers attention is invited to provision of sub-section (b) of section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured assets. Description of Immovable properties Flat 201, 2nd Floor, Building No. 08, Galaxy Garden S No. 24, Plot No. 01 to 59, Village. Pashane, Tal. Karjat, Raigad, Navi Mumbai, Maharashtra Pin-410101. Date: 02/06/2026 Place: Navi Mumbai Authorised Officer, State Bank of India

गुनिबँक Union Bank Regional Office, Mumbai Thane, Dhanlaxmi Industrial Estate, 1st Floor, Gokul Nagar, Thane (W) - 400601 Tel : 022 20814952 PREMISES REQUIRED ON LEASE Union Bank Of India requires a well-constructed premises on lease with an approximate area of 1700 sq ft + 10%. The premises should be on the ground floor and in ready possession or under construction (with the condition that it will be ready for handover within 3 months) with adequate parking space available. The premises should preferably be in a commercial / residential location in Mulund M G Road locality towards LBS Road and should be within a 1.5 km radius of our existing Mulund Branch is situated at Ground Floor, Yogheshwar Dham, M G Road, Near Panch Rasta, Mulund West, Mumbai - 400080. Area of the leased premises should be 1700 sq ft + 10% approx. and with a clear floor to ceiling height of 12 feet. Premises should be well-constructed on Ground Floor. Premises should be situated on main road. Area of any mezzanine floor within the offered premises will not be considered. Premises older than 25 years will be required to submit a "Structural Stability Certificate" from an approved architect. Prospective vendors holding ownership/leaseable rights or power to negotiate on behalf of the owners may collect the technical bid/price bid formats from Union Bank Of India, Regional Office Mumbai Thane, Dhanlaxmi Industrial Estate, 1st Floor, Near Navmit Motors, Mulund - 400601 during office hours from 03.06.2026 to 17.06.2026 or download from the bank's website www.unionbankofindia.co.in and https://eprocure.gov.in/epublish/app Please download technical and Price bid formats as per attachment only. The lease will be executed as per the Standard Lease Deed format of Union Bank of India. All landlords to accept the format of the standard lease deed and submit the same along with the technical bid. The vendors should submit their technical bid and price bid offers in two separate sealed envelopes superscribing "TECHNICAL BID FOR ACQUISITION OF PREMISES FOR MULUND M G ROAD BRANCH" and "PRICE BID FOR ACQUISITION OF PREMISES FOR MULUND M G ROAD BRANCH" and both envelopes must be put in a big sealed envelope superscribing "BID FOR ACQUISITION OF PREMISES FOR MULUND M G ROAD BRANCH" to be dropped in the tender box at the above address on or before 17.06.2026 by 15:30 Hrs. Technical Bids should include photocopies of documents evidencing commercial use, title proof, copy of sanctioned blue print plan and EMD of Rs. 10,000.00. EMD Demand Draft will be submitted along with Technical Bid. EMD amount of disqualified bidders will be refunded. EMD amount of L-1 bidder will be forfeited in case of rejection/ withdrawal of offer. Bids not containing separate sealed envelope for Price Bids will be outrightly rejected. The technical bids will be opened on 17.06.2026 at 16:00 Hrs, at the above-mentioned address in the presence of vendors their representatives. No brokers or intermediaries will be permitted. Priority will be accorded to the property/leased by the public sector undertakings or Government / Semi-Govt. bodies. Bank reserves its right to accept or reject the offers without assigning any reasons whatsoever. Regional Head, Regional Office, Mumbai Thane

EDELWEISS ASSET RECONSTRUCTION CO. LTD. Edelweiss Asset Reconstruction CIN - U67100MH2007PLC174759 Edelweiss House, Off C.S.T. Road, Kalina, Mumbai - 400 098. Corrigendum (E-Auction Notice) This is with reference to the E-Auction Notice published in this newspaper on June 02, 2026 regarding the sale of units in Shah Signature and Shah Complex at Vashi and Sandpada under SARFAESI Act (A/C Shah Group Builders & Infraprojects Limited "Borrower"/ "Mortgagor"). Please note that the said auction notice stands withdrawn. Date: June 03, 2026 Place: MUMBAI For Edelweiss Asset Reconstruction Company Limited (Acting in its capacity as Trustee of EARC Trust - SC 329 & SC-331) Sd/-Authorized Officer

The Phoenix Mills Limited Regd. Office: 462, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013 CIN: L17100MH1905PLC000200 Tel: +91 22 3001 8600 E-mail: investorrelations@phoenixmills.com Website: www.phoenixmills.com NOTICE TO SHAREHOLDERS SPECIAL WINDOW FOR TRANSFER AND DEMATERIALISATION (DEMAT) OF PHYSICAL SHARES In terms of SEBI Circular No. HO/38/13/1(2)2026-MIRSD-POD/13750/2026 dated January 30, 2026, on the above-mentioned subject matter, please note that the Special Window for transfer and demat of physical shares which were sold/purchased prior to April 01, 2019, will be open till February 04, 2027. The Shareholders who purchased the shares prior to April 01, 2019 and not lodged the shares for transfer or lodged for transfer but rejected / returned / not attended to due to deficiency in the documents / process / or otherwise may lodge / re-lodge the shares for transfer for a period of 12 months from February 05, 2026 till February 04, 2027. In case you wish to avail this opportunity, please contact the Company's Registrar and Transfer Agent i.e. MUFG Intime India Private Limited at their office at C101, Embassy 2nd Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai 400083. The shares transfer request, if approved, will be issued only in demat mode. Due process shall be followed for such transfer-cum-demat requests. For further information, please refer to the link at SEBI Circular or send an email to investorrelations@phoenixmills.com For The Phoenix Mills Limited Sd/- Bhavik Gala Company Secretary Membership No. F8671 Place : Mumbai Date : June 2, 2026

AVISHKAR INFRA REALTY LIMITED (FORMERLY KNOWN AS JOY REALTY LIMITED) CIN: L65910MH1983PLC031230 REGD.OFF: Unit No. 301 Nestor Court ADJ to Vinayak Chs Baji, Prabhu Deshpande Marg PondGavthan, Vile Parle (W), Vileparle(West), Mumbai, Maharashtra, India - 400056 CORP.OFF : Block 1 Aashiana Plot No 24, Azadnagar CHS Ltd, N.S.Road No.1, JVPD Scheme, Vile Parle - West, Mumbai Maharashtra 400056 Tel.:919558780710 E-mail: compliance.joyrealty@gmail.com Website: www.joyrealty.in EXTRACT OF STATEMENTS OF AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YAER ENDED MARCH 31, 2026 (Rs. In Lakhs, except per share data) Sr. No. Particulars QUARTER ENDED 31-03-2026 31-12-2025 31-03-2025 31-03-2026 31-03-2025 Audited Unaudited Audited Audited 1. Total income from operations 44.17 50.19 239.62 188.75 362.07 2. Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items)# 27.56 27.87 212.97 111.79 266.3 3. Net Profit / (Loss) for the period before tax after Exceptional and/or Extraordinary items# 15.99 27.87 310.52 100.21 363.85 4. Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)# 13.47 19.87 382.44 75.52 435.77 5. Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 13.47 19.87 382.44 75.52 435.77 6. Equity Share Capital 2240.33 2240.33 2240.33 2240.33 2240.33 7. Other equity capital - - - -721.75 -797.26 8. Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)- 1. Basic: 0.06 0.09 1.71 0.34 1.95 2. Diluted: 0.06 0.09 1.71 0.34 1.95 EXTRACTS OF STATEMENT OF AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2026 (Rs. In Lakhs, except per share data) Sr. No. Particulars QUARTER ENDED 31-03-2026 31-12-2025 31-03-2025 31-03-2026 31-03-2025 Audited Unaudited Audited Audited 1. Total income from operations 44.86 50.31 239.72 189.57 362.17 2. Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items)# 27.56 27.87 212.97 111.79 266.3 3. Net Profit / (Loss) for the period before tax after Exceptional and/or Extraordinary items# -103.68 11.24 293.73 -210.64 346.06 4. Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)# -106.20 3.25 364.64 -235.34 417.97 5. Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] -106.20 3.25 364.64 -235.34 417.97 6. Equity Share Capital 2240.33 2240.33 2240.33 2240.33 2240.33 7. Other equity capital - - - -1002.5 -813.87 8. Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)- 1. Basic: (0.47) 0.01 1.63 (1.05) 1.87 2. Diluted: (0.47) 0.01 1.63 (1.05) 1.87 Note: (A) The above is an extract of the detailed format of Audited Standalone and Consolidated Financial Results for Quarter and year ended 31.03.2026 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity. https://www.avishkardevelopers.com/ (B) The impact on net profit/ loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in accounting policies shall be disclosed by means of a footnote. (C) Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules, whichever is applicable. Date : 30th May 2026 Place : MUMBAI For AVISHKAR INFRA REALTY LIMITED Sd/- POOJAN KEYURBHAI MEHTA Director & CFO DIN: 07800003

PREMIUM PLAST LIMITED CIN: L25209MH1995PLC094431 Regd Off:Gala No 3, Shiv Shankar Indl Est No 1, Virar City (M Corp), Valiv, Thane, Vasai, Maharashtra, India, 401208. Tel No : +91 7292403681 Website: www.premiumplast.in, E-mail:cs@premiumplast.in EXTRACT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2026 (Rs. in Lakh (Except EPS) Particulars FOR THE QUARTER ENDED 31.03.2026 (Audited) FOR THE QUARTER ENDED 30.09.2025 (Audited) FOR THE QUARTER ENDED 31.03.2025 (Audited) FOR THE YEAR ENDED 31.03.2026 (Audited) FOR THE YEAR ENDED 31.03.2025 (Audited) Total Income 3700.97 3881.52 3397.37 7582.48 5724.63 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) 386.49 552.17 502.31 938.66 862.39 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) 386.49 552.17 502.31 938.66 862.39 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) 294.22 393.07 384.73 687.29 645.34 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (After Tax) and Other comprehensive income ( After Tax)] - - - - - Equity share capital (Face Value of (Rs. 10/-each) 1,909.71 1,909.71 1,909.71 1,909.71 1,909.71 Reserves (excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year) 4,117.97 Earnings Per Share (of Rs. 10/-each) (for continuing and discontinued operations):- 1. Basic: 1.54 2.06 2.01 3.38 10.03 2. Diluted: 1.54 2.06 2.01 3.38 10.03 Notes : 1. The above is an extract of the detailed format of Audited Financial Results for quarter and year ended 31st March, 2026 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed Financial Results and its extracts are available on the website of the Company i.e. www.premiumplast.in and on the website of NSE Ltd. i.e www.nseindia.com 2. The financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on Sunday, 31st May, 2026. The Financials results have been prepared in accordance with the accounting standards ("AS") as specified under section 133 of the Companies Act, 2013 read with rule 7 of Companies (Accounts) Rule 2014 by the Ministry of Corporate Affairs and amendments thereof. 3. The figures for the quarter ended March 31, 2026 and March 31, 2025 are balancing figures between the audited figures in respect of the full financial year. 4. Previous periods' figures have been regrouped and reclassified, wherever necessary, to correspond to those of the current period. For Premium Plast Limited By the order of the Board Sd/- Chetan Dave CHAIRMAN & MANAGING DIRECTOR DIN 01284748 Place : Mumbai Dated: 31st May, 2026

जाहीर नोटीस विषय :- मलबार कंबाला हिल महसूल विभागातील भूकर क्रमांक 151 या मिळकतीची मिळकत पत्रिकेचे पुनर्गठन करणेबाबत. संदर्भ:- 1) अर्जादर ब्रज गिरीराज को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. तर्फे सेक्रेटरी यांचे दिनांक 05/01/2024 रोजीचा अर्ज. 2) मा.जमिनी अधिकारी आणि संचालक भूमि अभिलेख (म.राज्) पुणे यांचे कडील परिपत्रक क्र. ना.भू.1/परिपत्रक/मिळकत पत्रिका पुनर्गठन /2021 दिनांक 21/06/2021. मा.जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी, मुंबई शहर यांचे कार्यालय, नगर भूमापन व भूमि अभिलेख शाखा, मुंबई शहर या कार्यालयात मलबार कंबाला हिल महसूल विभागातील भूकर क्रमांक 151 या मिळकतीची मिळकत पत्रिका पुनर्गठन करणेकामी दिनांक 05/01/2024 रोजी अर्ज सादर केलेला आहे. त्याअनुषंगाने मलबार कंबाला हिल महसूल विभागातील भूकर क्रमांक 151 या मिळकतीचे अधिकार अभिलेख नोंदवहीतील मिळकत पत्रिकेचे पान काढलेले आहे. तथापि उपरोक्त संदर्भित परिपत्रकातील तत्सद्विनिर्णय मलबार कंबाला हिल महसूल विभागातील भूकर क्रमांक 151 या मिळकतीची नोंद असलेली प्रथम आवृत्ती नोंदवही क्रमांक 158 पा.क्र.26 वरील उपलब्ध नोंदीनुसार भूकर क्रमांक 151 ची मिळकत पत्रिका नव्याने तयार करून पुनर्गठन करणेकामी अधिकार अभिलेख नोंदवहीत खालीलप्रमाणे नोंद प्रस्तावित करणेत आलेली आहे. मलबार कंबाला हिल महसूल विभागातील भूकर क्रमांक 151 प्रस्तावित नोंद Sheet No. Name of Street or Locality Street No. Cadastral Survey No. Tenure 196 Walkeshwar Road 3 4 151 Pension & Tax Lease Hold Area in Square Yards Laughton's Survey No. Collectors New No. Ground rent due to Government 6 7 8 9 2036 12 1455 X 7281 11A [15 1 6] 7282 8 16426 16429 7282 9 7282 10 7282 2A 7281 3 7281 4 7281 Part of 7282 Name of Person in Beneficial Ownership Made of Acquisition by Present Owner 10 11 [Chaturbhaj Shivji] - [Died On 15/12/1918] Conveyance of 31/10/1894 from Mohchand Harackchand and Dharmchand Harackchand. X [Vallabhdas Chaturbhooj Shewji] Assignment dt. 31/10/1894. A Vallabhdas Chaturbhooj Partition Deed of 24th September 1925 between X in Col.10 & Haridas Chaturbhooj. Sr.No. B/279-10-1927. B Gordhandas Vallabhdas and Lease dt. 28/4/1934 from the landing of state for 1/2 in council term of 50 years from 1/4/1932 with referance to an area of 480 Sq.Yds. C Krishna kumar Gordhandas (a minor by his father & Guardian Gordhandas Vallabhdas) and DShantabai wife of Vallabhdas Chaturbhooj Partition Deed dt. 1/4/1934 between A,B,C in Col.10 To of the part and Jamnadas Vallabhdas and Hargovendas Jamnadas a minor or by his father and grandson Jamnadas Vallabhdas of the others. Devolution of Title Original Grant From Government if any Lease from Public Body or fazindar Col.12 13 14 The Secretary of State for India council to Motichand Harackchand and Dharamchand Harackchand by Lease of 15/5/1883 The Secretary of State for India To Bomanji Jamsetji Morla by Lease dt.13/10/1862. (A) died on 23/5/1873. His widow motibai obtained Probate on 2/9/1873. (B) to Motichand Harackchand And Dharamdas Harackchand Assignment Of 24/9/1879. Lease of 13/10/1862 for a term of 900 years from 1/12/1857 at yearly Rent of "Pepper Corn". Lease dt. 28/4/1934 from the secretary of state for India in Council for a term of 50 years from 1/4/1932. Ground Rent due to Public Body or Fazindar Superintendents Initials Remarks 15 16 17 196... Pa For the 1st term of 10 years and 267...Pa for the term of 50 years Sd/- Sd/- 30/5/34 Sd/-18/8/34 X Cess Redeemed in 189 No.Portion of Land herto under Lease dt. 15/5/1883 to be assigned without previous sanction of Govt. Sd/-4/9/25 G.R.R.D.No. 6269/24/ dt. 15-4-1926 Govt. appointed of the shed exacted by the terrace Being allowed to stand as the present till The expiry of the current lease on payment of Rent at the viz 6% on the value of L and at Rs.25/- a Sq.Yds.for Ref. LND/21 dt. 8/4/1926. Sd/-15/9/26 Sanction in accordance to the renewal of the Lease for a him of 50 Years from 1/4/1932 the Sole revised Rent Vide G.R.R.D. No. 8853/28 dt. 22/4/1932. L.N.D.-122/ For the 1st 10 years Rs.196/- .....40 years Rs.267/- Sd/-14/11 तरी सदर जाहीर नोटीसीने सर्व हितसंबंधितांना कळविण्यात येते की, मलबार कंबाला हिल महसूल विभागातील भूकर क्रमांक 151 या मिळकतीची मिळकत पत्रिकेचे अभिलेखात पुनर्गठन (Reconstruct) करण्याबाबत उपरोक्त प्रमाणे कार्यवाही करणे प्रस्तावित आहे. याबाबत कोणाताही हरकत असल्यास संबंधितांनी या कार्यालयात सदरची नोटीसीचे दिनांकापासून 15 दिवसाच्या आत न कळविण्यास कोणाचीही हरकत नाही असे गृहित धरून पुढील कार्यवाही करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. ठिकाण :- मुंबई दि. 03/06/2026 सही/- (धनजीव धायगुडे) अधीक्षक, मुंबई नगर भूमापन व भूमि अभिलेख (शहर) Email Id: cts.rev.mumbaicity@gmail.com Sd/- Regional Head, Regional Office, Mumbai Thane

VCU DATA MANAGEMENT LIMITED CIN: L74999MH2013PLC240938 Reg. Off.: Office No. 721 Metroplex 14 B Wing, Jirajima, Opp Sony Tv Building, Link Road, Malad, Mumbai - 400064 Tel: 9930088299; | Email: mumbai.vcudata@gmail.com | Website: www.vcupack.in EXTRACT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2026 (Rs. in Lacs except EPS) Sr. No. Particulars Standalone Quarter ended 31.03.2026 Audited Quarter ended 31.12.2025 Unaudited Quarter ended 31.03.2025 Audited Year ended 31.03.2026 Audited Year ended 31.03.2025 Audited 1. Total income from operations 0 0 0 0 0 2. Net Profit/Loss for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items) 4.71 2.31 -27.68 8.14 10.40 3. Net Profit/Loss for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) 4.71 2.31 -27.68 8.14 10.42 4. Net Profit/Loss for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) 3.59 1.66 -20.72 6.17 7.77 5. Total Comprehensive income for the period [Comprising profit/(loss) for the period (after tax) and Other Comprehensive income (after tax)] 3.59 1.66 -20.72 6.17 7.77 6. Reserves excluding revaluation reserves - - - - - 7. Paid up Equity Capital (Face Value of Rs.10/- each) 1550.00 1550.00 1550.00 1550.00 1550.00 8. Earnings Per Share (EPS) in Rs. (Not Annualized) a. Basic & Diluted (before extraordinary items) 0.02 0.01 -0.13 0.04 0.05 b. Basic & Diluted (After extraordinary items) 0.02 0.01 -0.13 0.04 0.05 Note: The above is an extract of the detailed format of quarter and year ended Audited financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results is available on the Stock Exchange websites viz. www.bseindia.com and also on the Company's website at www.vcupack.in. By Order of the Board of Directors For VCU Data Management Limited Sd/- Sanjay Joshi Managing Director Date: 30/05/2026 Place: Mumbai

SBBI भारतीय स्टेट बैंक Branch - Stressed Assets Management Branch - II Raheja Chambers, Ground Floor, Wing - B, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai - 400021. Tel No: 022-41611423. E-mail id : team11.15859@sbi.co.in Appendix - IV - A [See Proviso to Rule 8(6)] SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES E Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of Security Interest (Enforcement) Rules, 2002 Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged to the Secured Creditor, the Symbolic Possession of which has been taken by Authorized Officer of State Bank of India, the Secured Creditor, will be sold on "As is Where is", "As is What is" and "Whatever there is" on 15.07.2026 on Symbolic Possession basis for recovery of Rs. 12,47,32,797.00 (Rupees Twelve Crores Forty Seven Lakhs Thirty Two Thousand Seven Hundred and Ninety Seven Only) as on 10.06.2013 + interest at contracted rate till date thereon + expenses & costs (less cash recoveries, if any) due to the Secured Creditor from M/s. Tulsidas Trading Pvt Ltd (TTPL) and Personal Guarantor(s) 1. Mr. Anil L Didwania, 2. Mrs. Shakunthala L Didwania & 3. Corporate Guarantor M/s. Yardstick Trading Private Limited. The e-auction of the charged property/ies (under SARFAESI Act, 2002) for realisation of Bank's dues will be held on and on the terms and conditions specified here under. Name of Borrower(s) Name of Guarantor(s) Outstanding Dues for Recovery of which Property/ies are Being Sold M/s. Tulsidas Trading Pvt Ltd (TTPL) 201, Advent, Chincholi Bunder Road, Malad (W), Mumbai, PIN - 400064 1. Mr. Anil L Didwania, 2. Mrs. Shakunthala L Didwania 3. Corporate Guarantor M/s. Yardstick Trading Private Limited Rs. 12,47,32,797.00 (Rupees Twelve Crores Forty Seven Lakhs Thirty Two Thousand Seven Hundred and Ninety Seven Only) as on 10.06.2013 + interest at contracted rate till date thereon + expenses & costs (less cash recoveries, if any) Names of Title Deed Holders Description of property/ ies Date & Time of e-Auction: Reserve Price and EMD Details : Date & Time of Inspection property Yardstick Trading Pvt Ltd 1) Property ID: SBIN77809534987 2) Three land parcels (Industrial land) owned by Yardstick Trading Pvt Ltd situated at Biloshi Village, Post Khanavali, Taluk Wada, District Wada - 421312 bearing Survey No. Gut No. 764/1, 766 /2B and 767. The total area of above three plots is 37,800 Sq. meters. All three land parcels are sold together. 3) Brief description of three land parcels: a) Gut No. 764/1 is admeasuring 1H 20R 0P (i.e 12,000 Sq. meters approx.) (This plot is covered under Sale deed dated 21.06.2011 (Registration No. WDT-1532-2011 on 22.06.2011 at Sub-registrar Wada) b) Gut No. 766/2B admeasuring 0H 37R 0P (i.e 3700 Sq. meters approx.) c) Gut No. 767 admeasuring 2H 21R 0P (i.e 22,100 Sq. meters approx.) (Both Gut No. 767/2H and Gut No. 766/2B is covered under Sale deed dated 21.06.2011 (Registration No. WDT-1509-2011 on 21.06.2011 at Sub-registrar Wada) Boundaries of the property (as per actual): North: As per plan mentioned in Sale deed, South: As per plan mentioned in Sale deed, East: As per plan mentioned in Sale deed, West: As per plan mentioned in Sale deed. "CARE: It may be noted that, this e-auction is being held on "AS IS WHERE IS BASIS, AS IS WHAT IS BASIS and "WHATEVER THERE IS". For detailed terms and conditions please visit the auction site. Intending Bidders / purchasers has to transfer the EMD amount through registration in our service provider BAANKNET. e-auction web portal https://baanknet.com/eaction-psb/eaction/ through online mode in his Global EMD Wallet well in advance before the auction time. In case EMD amount is not available in Global EMD Wallet, system will not allow to bid. The Registration, Verification of KYC documents and transfer of EMD in Wallet must be completed well in advance, before auction. Interested bidder may deposit Pre-Bid EMD with EBKRAY before the close of e-Auction. Credit of Pre-Bid EMD shall be given to the bidder only after receipt of payment in EBKRAY's Bank account and updation of such information in the e-auction website. This may take some time as per banking process and hence bidders, in their own interest, are advised to submit the pre-bid EMD amount well in advance to avoid any last minute problem. There is no encumbrance known to authorised officer. However, the intending bidder should make their own enquiry and due diligences regarding the encumbrance upon the property from respective offices / department. The payment of all statutory / non-statutory dues, taxes, rates, assessments, charges, fees etc., owing to any authority or to anybody shall be the sole responsibility of successful bidder only. For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in State Bank of India, the Secured Creditor's websites: www.sbi.co.in and https://baanknet.com/eaction-psb/eaction/. Bank website www.sbi.co.in e-auction website https://baanknet.com/eaction-psb/eaction/ Property ID No Lot No Property Location: Photos of Property SBIN77809534987 1 STATUTORY 15 DAYS SALE NOTICE UNDER SARFAESI ACT The Borrowers / Guarantors have been given notice as required under proviso of rule 8 (6) of Security Interest (Enforcement) Rules, 2002. Date: 29.05.2026 Place: Mumbai Authorized Officer, State Bank of India

**अस्वीकृती**  
हा वर्तमानप्रसंग प्रकाशित झालेल्या कोणत्याही जाहीरतीथे कथ्यात आलेल्या दाव्यांच्या खरेपणा किंवा सत्यतेबाबत नव्यानि कोणतीही हमी देत नाही. अशा जाहीरतीत कोणतीही कृती करण्याची त्यांनी स्वतः कोणी कथ्याचे किंवा तज्ञांचा सल्ला घेण्याबाबत वाकण्यात पुस्तक्यात येते.  
हा वर्तमानप्रसंग प्रकाशित झालेल्या किंवा अभिप्रेत वेबसाईटवर ई पेपर मध्ये अपलोड केलेल्या कोणत्याही जाहीरतीतील कोणत्याही तथ्यांकित टिप्पणीत टिप्पणीत कोणत्या किंवा बदनामीकरण मुकदमासाठी किंवा त्यामधील दाव्यांसाठी मारत किंवा घटनेतील कोणत्याही टिप्पणी किंवा त्रुटीबाबत विधी न्यायालय किंवा न्यायिककृत नव्यानिच्या मुद्रक, प्रकाशक, संपादक आणि प्रोप्रायटर यांना जबाबदार धरत येणार नाही. ते दृष्टिपूर्व सर्वनीय जाहीरतीद्वारे असेल त्यामध्ये नव्यानिची कोणतीही भूमिका असणार नाही.

**CHANGE OF NAME**  
Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

**NOTE**  
I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMED ISHAQ SAJJAN SAWALAKHI NEW NAME MOHAMMED ISHAQ SAJJAN QURESHI AS PER DOCUMENTS. CL-202

I HAVE CHANGED MY NAME FROM SONALI GIRISH RAKHE TO SONALI SUPERMERCHANT BELOKAR AS PER MAHARASHTRA GAZETTE REGISTRATION NO. M-2664755. CL-204

I HAVE CHANGED MY NAME FROM SANJAO DIAGO LOPES (AS PER LEAVING) TO MY NEW NAME - SANJAY DIAGO LOPES (AS PER AADHAR CARD NO. 6363-4306-2936). CL-211

I HAVE CHANGED MY OLD NAME FROM MOHD. IBRAHIM ABDUL MAJID SHAIKH TO MOHAMMED IBRAHIM SHAIKH AS PER AADHAR (REF 6608 1306 7695). CL-215

I HAVE CHANGED MY NAME FROM YASHAVANTH GURUVA KARKERA (OLD NAME) TO YASHWANT GURUVA KARKERA (NEW NAME) AS PER AADHAR. CL-221

I HAVE CHANGE MY NAME FROM ASHA S RAUT TO ASHA SANJAY RAUT AS PER AFFIDAVIT DATED 01 JUNE 2026. CL-222

I HAVE CHANGED MY NAME FROM MOHD REHAN ANSARI / MOHD REHAN / REHAN ANSARI TO MOHAMMAD REHAN MOHAMMAD USMAN ANSARI AS PER DOCUMENT. CL-223

I HAVE CHANGED MY NAME FROM BANO BI FAQUIR MOHAMMAD KAZI TO PER MAHARASHTRA STATE GAZETTE NO-(M-2697820) DATED ON : 28TH MAY TO 3RD JUNE 2026. CL-225

I HAVE CHANGE MY OLD NAME FROM DENNIS SEBASTIAN CORREA (AS PER PASSPORT NO- J0682442) TO MY NEW NAME: DENNIS SEBASTIAN CORREA (AS PER AADHAR CARD NO. 5406 9455 9454). CL-231

I HAVE CHANGED MY NAME FROM QURESHI SAAD SHARIF TO MOHD SAAD QURESHI AS PER DOCUMENTS. CL-251

I AM CHANGING MY NAME FROM RAJESH CHHOTAL GANDHI TO RAJESHKUMAR CHHOTAL GANDHI FOR PASSPORT ISSUANCE. CL-252

I HAVE CHANGED MY NAME FROM RAJENDRA KUMAR PADHY TO RAJENDRAKUMAR BISWANATH PADHY AS PER GOVT. OF MAHARASHTRA GAZETTE NO. (M-2692999). CL-253

I HAVE CHANGED MY NAME FROM MADAN JAIN TO MADANAL LAXMILAL GANDHI AS PER GOVT. OF MAHARASHTRA GAZETTE NO. (M-2599333). CL-254

I HAVE CHANGED MY NAME FROM DAYAVATI BHAGWATIPRASAD TO DAYAVATI BHAGWATIPRASAD SISERIYA AS PER GOVT. OF MAHARASHTRA GAZETTE NO. (M-2673377). CL-255

**PUBLIC NOTICE**

**गराडिया नगर दर्शन CHSL**  
रॉजट्टेशन नं. १०४-१०६  
BOM/HG/5449 दिनांक 12-05-78 144, दर्शन अपार्टमेंट्स, गराडिया नगर, घाटकोपर ईस्ट, मुंबई - 400077  
इसके द्वारा आम जनता को, जो विशेष रूप से सुश्री न्हेहा कामागोवरकर को, जो गराडिया नगर दर्शन CHSL में फ्लैट नंबर 4 की सदस्य हैं, और जो 144, दर्शन अपार्टमेंट्स, गराडिया नगर, घाटकोपर ईस्ट, मुंबई - 400077 पर स्थित है, यह नोटिस देता जाता है कि उपर्युक्त सदस्य पिछले 5 वर्षों से अधिक समय से सोसायटी के मासिक रखरखाव शुल्क और अन्य वैधानिक बकाया राशि का भुगतान करने में लगातार विफल रही हैं 5 अगस्त, 2026 तक, कुल बकाया राशि 1,94,331/- रुपये (एक लाख चौरानवे हजार तीन सौ इकतीस रुपये मात्र) है, जिसमें मूल बकाया राशि और सोसायटी के उपनिर्णयों के अनुसार 18% प्रति वर्ष की दर से जमा हुआ ब्याज शामिल है।

**जाहीर सूचना**

यादगार सूचित करण्यात येते की दिनांक २३ जून २००८ रोजीचे सामान्य मुख्याचार्यपत्र "सामान्य मुख्याचार्यपत्र" जे: (ए) (१) के. ए. मोहम्मद इब्बाल, (२) के.ए. शाजू आणि के.ए. शाजिधा तसेच (बी) (१) दिवंगत श्री. नूरुहान करीम आणि (२) के.ए. सलुहूदीन यांनी खाली अंकित तपशीलवार वर्णन केलेल्या मिळकतीसंदर्भात ("मिळकत") श्री. के.ए. अब्दुल सलाम यांच्या पक्षात दिले होते, ज्याद्वारे त्यांना सामान्य न्यायालयाने आणि वयाच्या बर्तीत विविध कृते, दस्तऐवज, बाबी व व्यवहार करण्याच्या अधिकार देण्यात आला. ते (१) के.ए. मोहम्मद इब्बाल, (२) के.ए. शाजू आणि के.ए. शाजिधा तसेच (१) दिवंगत श्री. नूरुहान करीम आणि (२) के.ए. सलुहूदीन यांनी अनुक्रमे २५ जुलै २०२३ पासून द केले, मागे घेतलेले व समाप्त केलेले आहे.

इसके द्वारा आम जनता को, जो विशेष रूप से सुश्री न्हेहा कामागोवरकर को, जो गराडिया नगर दर्शन CHSL में फ्लैट नंबर 4 की सदस्य हैं, और जो 144, दर्शन अपार्टमेंट्स, गराडिया नगर, घाटकोपर ईस्ट, मुंबई - 400077 पर स्थित है, यह नोटिस देता जाता है कि उपर्युक्त सदस्य पिछले 5 वर्षों से अधिक समय से सोसायटी के मासिक रखरखाव शुल्क और अन्य वैधानिक बकाया राशि का भुगतान करने में लगातार विफल रही हैं 5 अगस्त, 2026 तक, कुल बकाया राशि 1,94,331/- रुपये (एक लाख चौरानवे हजार तीन सौ इकतीस रुपये मात्र) है, जिसमें मूल बकाया राशि और सोसायटी के उपनिर्णयों के अनुसार 18% प्रति वर्ष की दर से जमा हुआ ब्याज शामिल है।

**कृपया ध्यान दें कि:**  
सोसायटी ने कई बार रिमाइंडर (याद दिलाने वाले पत्र) और दिनांक 31 जनवरी, 2026 को औपचारिक मांग नजरअंदाज कर दिया गया है। इसके द्वारा सदस्य को इस प्रक्रिया की तारीख से 15 दिनों के अंतर्गत अवसर दिया जाता है, ताकि वे अपनी पूरी बकाया राशि का भुगतान कर सकें यदि निर्धारित समय के भीतर बकाया राशि का भुगतान नहीं किया जाता है, तो सोसायटी आगे की कानूनी कार्यवाही शुरू करेगी, जिसमें महाराष्ट्र सहाकारी सोसायटी अधिनियम की धारा 154: (B)(2) के तहत सरकारी समितियों के रजिस्ट्रार के माध्यम से बकाया राशि की वसूली शामिल हो सकती है;

इसके तहत उक्त संपत्ति की कुकी और विक्री की जा सकती है। इसके द्वारा आम जनता को आगाह किया जाता है कि उक्त फ्लैट संख्या 4 के संबंध में, सोसायटी से 'आपनापन प्रबंधन' (NOC) प्राप्त किए बिना, किसी भी प्रकार का लेन-देन (विक्री, पट्टा, गिरीबी रखना या किरायेदार) न करें। इस प्रकार का कोई भी लेन-देन सोसायटी पर बाध्यकारी नहीं होगा।

**प्रबंध समिति के आदेश से,**  
दिनांक: बुधवार, 3 जून 2026  
स्थान: मुंबई

**सचिव**  
सोसायटी का नाम/  
गतिमान नगर दर्शन CHSL

**जाहीर सूचना**  
सूचित करण्यात येते की, श्री. नरेंद्रकुमार मोहरचंद खोसला, रा. ४०३/सी विंग, हाइट्स-२, सिंधी सोसायटी, चेंबर, मुंबई-४०००७९, यांचे दिनांक २५.०९.२०२३ रोजी निधन झाले. मृत व्यक्तीमागे खालील कायदेशीर वारस आहेत:  
१. श्रीम. आशा नरेंद्र खोसला (पत्नी)  
२. श्री. पुनीत नरेंद्र कुमार खोसला (मुलगा)  
३. श्री. सागर नरेंद्र खोसला (मुलगा)  
४. श्रीम. सिल्की जगमो (मुलगी)  
मृत व्यक्तीच्या इस्टेट आणि/किंवा मालमत्तेबाबत कोणत्याही व्यक्तीचा कोणताही दावा, हक्क, मालकीहक्क, हितसंबंध, वारसाहक्क, हक्कत किंवा मागणी असल्यास, त्यांनी त्यांच्यासोबतच्या सहाय्यक कागदपत्रांसह लेखी स्वरूपात ही सूचना प्रकाशित झाल्यापासून १५ दिवसांच्या आत अधोस्ताक्षरी यांना कळवावे, अन्यथा असा दावा, असल्यास, त्यांग केलेला मालमत्ता जाईल व दुर्लक्षित केला जाईल.

**सही/-**  
अधि. वैभव धारोड  
स्व. श्री. नरेंद्रकुमार मोहरचंद खोसला यांच्या कायदेशीर वारसांच्या वतीने.

कोर्ट क्र. ३  
मुंबई येथील सिटी सिव्हील न्यायालय  
सोबतील विभाग  
द्वितीयो वेंचे  
वाणिज्यिक संविधान द्या  
क्र. ३३० वन २०२३

आयसीआयसीआय बँक लिमिटेड,  
भारतीय कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत निगमित व नोंदीकृत आणि बँकिंग रेग्युलेशन अँड, १९४९ अंतर्गत बँक म्णुन पत्रनामावक असलेली संस्था, जिचे नोंदीकृत कार्यालय आयसीआयसीआय बँक टॉवर, चकली संकलनवळ, ओल्ड प्ला रोड, बरौदा, ३१०००५, गुजरात येथे असून कॉर्पोरेट कार्यालय आयसीआयसीआय बँक टॉवर, चांद्र-कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई-४०००५१ येथे आहे, त्यांचे गटित मुख्यालय श्री. रवी कुमार धर्मवीर सिंह, वय २९ वर्षे, १२दमन ० खकवाकर, मोबाईल क्र. ७०४२२९३०७३, ई-मेल आवाडी : ravi.kk@icicibank.com यांच्यामार्फत.

...फिर्मादी  
विक्ट  
भनजी नेजा पटेल,  
संविण पंटरप्रायव्हेटचे मालक, घरातील रचिवाती, ससान, वय माहित नाही व व्यवसाय सेवा, यांचा पत्ता : हाऊस क्र. १३३०, शिवगंगा, ओंसेलवळ स्कूलजवळ, अजुंकराटा, पिबंदी, ठाणे.

तसेच येथे :  
संविण पंटरप्रायव्हेट,  
२६२, तळमजला, शेकर पाटील कंपाऊंड, कृष्णा कॉन्प्लेक्स, आग्रा रोड, पिबंदी, ठाणे - ४२१३०२, मोबाईल क्र. ९८०००८२७० / ९७३३२४२०५, ई-मेल आवाडी : एम

...प्रतिवादी  
यादगार सूचित करण्यात येते की, वरील नामनिर्दिष्ट प्रतिवादीसाठी खालील दिलेले मिळकतियासाठी हा दावा मा. न्यायालयी श्रेणीत एम. एस. ओपेकर यांच्या समा. न्यायालयी क्रम क्र. ३ मध्ये, दिनांक २० जुलै, २०२६ रोजी सकारा ११२०० वाचना सुमवयावयातील उभेव्यात येणे आहे :-

अ. प्राविनादीन आदेश व हक्क देण्यात यावा की वरील फिर्मादीना दिनांक ३१ जानेवारी, २०२० च्या क्रॅडिट फिसलिटी अॅप्लिकेशन फॉर्म आणि मोस्ट इम्पोर्टंट इफॉर्मेशन या दोन्ही दस्तऐवजांअंतर्गत (यासोबत प्रदर्श "ए" व "ई") कर्ज खाल्याबाबत दाव्याच्या तपशीलानुसार (यासोबत प्रदर्श "ए") रु. १३,२६,८२१/- ( रुपये तेरा लाख सव्वीस हजार आठशे एकवीस फक्त) इतकी रक्कम अदा करावी तसेच मुदत रक्कम रु. ११,३१,०६४/- वर दावा दाखल केलेल्या तारखेपासून वसुली आणि/किंवा प्राप्ती होईपर्यंत वार्षिक १७% दामे मासिक चक्रवर्तीदरह वसुली व्यत अदा करावे; व. या दाव्याच्या खर्चाबाबत.

...फिर्मादी  
नौदणी अधिकारी यांच्यासाठी  
सिटी सिव्हील न्यायालय, मुंबई  
द्वितीयो

शिकाकर्ते व करणार,  
हे समन्स लेख फिर्मादीचे वकील मेसर्स एम. एम. लीनाल असोसिएट्स यांनी काढलेले आहे.  
कार्यालय क्र. ७५, ७ वा मजला, 'बी' विंग, मिलत लॉन्ड, नरिमन पॉईंट,  
मुंबई - ४०००२१  
ई-मेल आवाडी : hmlegal@gmail.com  
दृष्टवनी : ०२०२४५१६

शिकाकर्ते व करणार,  
हे समन्स लेख फिर्मादीचे वकील मेसर्स एम. एम. लीनाल असोसिएट्स यांनी काढलेले आहे.  
कार्यालय क्र. ७५, ७ वा मजला, 'बी' विंग, मिलत लॉन्ड, नरिमन पॉईंट,  
मुंबई - ४०००२१  
ई-मेल आवाडी : hmlegal@gmail.com  
दृष्टवनी : ०२०२४५१६

शिकाकर्ते व करणार,  
हे समन्स लेख फिर्मादीचे वकील मेसर्स एम. एम. लीनाल असोसिएट्स यांनी काढलेले आहे.  
कार्यालय क्र. ७५, ७ वा मजला, 'बी' विंग, मिलत लॉन्ड, नरिमन पॉईंट,  
मुंबई - ४०००२१  
ई-मेल आवाडी : hmlegal@gmail.com  
दृष्टवनी : ०२०२४५१६

शिकाकर्ते व करणार,  
हे समन्स लेख फिर्मादीचे वकील मेसर्स एम. एम. लीनाल असोसिएट्स यांनी काढलेले आहे.  
कार्यालय क्र. ७५, ७ वा मजला, 'बी' विंग, मिलत लॉन्ड, नरिमन पॉईंट,  
मुंबई - ४०००२१  
ई-मेल आवाडी : hmlegal@gmail.com  
दृष्टवनी : ०२०२४५१६

शिकाकर्ते व करणार,  
हे समन्स लेख फिर्मादीचे वकील मेसर्स एम. एम. लीनाल असोसिएट्स यांनी काढलेले आहे.  
कार्यालय क्र. ७५, ७ वा मजला, 'बी' विंग, मिलत लॉन्ड, नरिमन पॉईंट,  
मुंबई - ४०००२१  
ई-मेल आवाडी : hmlegal@gmail.com  
दृष्टवनी : ०२०२४५१६

शिकाकर्ते व करणार,  
हे समन्स लेख फिर्मादीचे वकील मेसर्स एम. एम. लीनाल असोसिएट्स यांनी काढलेले आहे.  
कार्यालय क्र. ७५, ७ वा मजला, 'बी' विंग, मिलत लॉन्ड, नरिमन पॉईंट,  
मुंबई - ४०००२१  
ई-मेल आवाडी : hmlegal@gmail.com  
दृष्टवनी : ०२०२४५१६

शिकाकर्ते व करणार,  
हे समन्स लेख फिर्मादीचे वकील मेसर्स एम. एम. लीनाल असोसिएट्स यांनी काढलेले आहे.  
कार्यालय क्र. ७५, ७ वा मजला, 'बी' विंग, मिलत लॉन्ड, नरिमन पॉईंट,  
मुंबई - ४०००२१  
ई-मेल आवाडी : hmlegal@gmail.com  
दृष्टवनी : ०२०२४५१६

शिकाकर्ते व करणार,  
हे समन्स लेख फिर्मादीचे वकील मेसर्स एम. एम. लीनाल असोसिएट्स यांनी काढलेले आहे.  
कार्यालय क्र. ७५, ७ वा मजला, 'बी' विंग, मिलत लॉन्ड, नरिमन पॉईंट,  
मुंबई - ४०००२१  
ई-मेल आवाडी : hmlegal@gmail.com  
दृष्टवनी : ०२०२४५१६

शिकाकर्ते व करणार,  
हे समन्स लेख फिर्मादीचे वकील मेसर्स एम. एम. लीनाल असोसिएट्स यांनी काढलेले आहे.  
कार्यालय क्र. ७५, ७ वा मजला, 'बी' विंग, मिलत लॉन्ड, नरिमन पॉईंट,  
मुंबई - ४०००२१  
ई-मेल आवाडी : hmlegal@gmail.com  
दृष्टवनी : ०२०२४५१६

शिकाकर्ते व करणार,  
हे समन्स लेख फिर्मादीचे वकील मेसर्स एम. एम. लीनाल असोसिएट्स यांनी काढलेले आहे.  
कार्यालय क्र. ७५, ७ वा मजला, 'बी' विंग, मिलत लॉन्ड, नरिमन पॉईंट,  
मुंबई - ४०००२१  
ई-मेल आवाडी : hmlegal@gmail.com  
दृष्टवनी : ०२०२४५१६

शिकाकर्ते व करणार,  
हे समन्स लेख फिर्मादीचे वकील मेसर्स एम. एम. लीनाल असोसिएट्स यांनी काढलेले आहे.  
कार्यालय क्र. ७५, ७ वा मजला, 'बी' विंग, मिलत लॉन्ड, नरिमन पॉईंट,  
मुंबई - ४०००२१  
ई-मेल आवाडी : hmlegal@gmail.com  
दृष्टवनी : ०२०२४५१६

शिकाकर्ते व करणार,  
हे समन्स लेख फिर्मादीचे वकील मेसर्स एम. एम. लीनाल असोसिएट्स यांनी काढलेले आहे.  
कार्यालय क्र. ७५, ७ वा मजला, 'बी' विंग, मिलत लॉन्ड, नरिमन पॉईंट,  
मुंबई - ४०००२१  
ई-मेल आवाडी : hmlegal@gmail.com  
दृष्टवनी : ०२०२४५१६

शिकाकर्ते व करणार,  
हे समन्स लेख फिर्मादीचे वकील मेसर्स एम. एम. लीनाल असोसिएट्स यांनी काढलेले आहे.  
कार्यालय क्र. ७५, ७ वा मजला, 'बी' विंग, मिलत लॉन्ड, नरिमन पॉईंट,  
मुंबई - ४०००२१  
ई-मेल आवाडी : hmlegal@gmail.com  
दृष्टवनी : ०२०२४५१६

शिकाकर्ते व करणार,  
हे समन्स लेख फिर्मादीचे वकील मेसर्स एम. एम. लीनाल असोसिएट्स यांनी काढलेले आहे.  
कार्यालय क्र. ७५, ७ वा मजला, 'बी' विंग, मिलत लॉन्ड, नरिमन पॉईंट,  
मुंबई - ४०००२१  
ई-मेल आवाडी : hmlegal@gmail.com  
दृष्टवनी : ०२०२४५१६

शिकाकर्ते व करणार,  
हे समन्स लेख फिर्मादीचे वकील मेसर्स एम. एम. लीनाल असोसिएट्स यांनी काढलेले आहे.  
कार्यालय क्र. ७५, ७ वा मजला, 'बी' विंग, मिलत लॉन्ड, नरिमन पॉईंट,  
मुंबई - ४०००२१  
ई-मेल आवाडी : hmlegal@gmail.com  
दृष्टवनी : ०२०२४५१६

शिकाकर्ते व करणार,  
हे समन्स लेख फिर्मादीचे वकील मेसर्स एम. एम. लीनाल असोसिएट्स यांनी काढलेले आहे.  
कार्यालय क्र. ७५, ७ वा मजला, 'बी' विंग, मिलत लॉन्ड, नरिमन पॉईंट,  
मुंबई - ४०००२१  
ई-मेल आवाडी : hmlegal@gmail.com  
दृष्टवनी : ०२०२४५१६

शिकाकर्ते व करणार,  
हे समन्स लेख फिर्मादीचे वकील मेसर्स एम. एम. लीनाल असोसिएट्स यांनी काढलेले आहे.  
कार्यालय क्र. ७५, ७ वा मजला, 'बी' विंग, मिलत लॉन्ड, नरिमन पॉईंट,  
मुंबई - ४०००२१  
ई-मेल आवाडी : hmlegal@gmail.com  
दृष्टवनी : ०२०२४५१६

शिकाकर्ते व करणार,  
हे समन्स लेख फिर्मादीचे वकील मेसर्स एम. एम. लीनाल असोसिएट्स यांनी काढलेले आहे.  
कार्यालय क्र. ७५, ७ वा मजला, 'बी' विंग, मिलत लॉन्ड, नरिमन पॉईंट,  
मुंबई - ४०००२१  
ई-मेल आवाडी : hmlegal@gmail.com  
दृष्टवनी : ०२०२४५१६

शिकाकर्ते व करणार,  
हे समन्स लेख फिर्मादीचे वकील मेसर्स एम. एम. लीनाल असोसिएट्स यांनी काढलेले आहे.  
कार्यालय क्र. ७५, ७ वा मजला, 'बी' विंग, मिलत लॉन्ड, नरिमन पॉईंट,  
मुंबई - ४०००२१  
ई-मेल आवाडी : hmlegal@gmail.com  
दृष्टवनी : ०२०२४५१६

**IDBI BANK**  
आयडीबीआय बँक लिमिटेड  
इंग्लीश लिबरल, रजवतना, जीएच, प्लॉट क्र. ६-७, रोड क्र. २२, बागळे इंडस्ट्रियल इस्टेट, एमआरबीटी, ठाणे (पश्चिम), ठाणे पिन : ४०००४४.  
कच्चा न्याय (१)  
कच्चा न्याय (स्थाय मिळकतीकरिता)  
ज्याअर्ची, निम्नव्यावहारिकारणी आयडीबीआय बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्विरुटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन अँड फायनान्सिअल अँसेट्स अँड एफकोसॅमिंट ऑफ सिक्विरुटी इंस्ट्रेट अँड, २००२ (५४ वन २००२) आणि कथम १३(१२) सिक्विरुटी इंस्ट्रेट (एफकोसॅमिंट) कथम, २००२ सहायवता सिक्विरुटी इंस्ट्रेट (एफकोसॅमिंट) कथम, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राग अधिकारांचा वापर करून सद अंर्कच्या कथम १३(१) अन्वये दिनांक ०५.०९.२०२६ रोजीचे मागणी सूचना जारी करून कर्जदार यांचे सुचनेतील एकूण नगद रक्कम या रकमेची परतफेड करून घ्यावी याची पत्नी आणि (२) श्री. शंकर गणपत वाडकर, श्री. गणपत महादेव वाडकर यांचा मुलगा, दोघांचावडी पत्ता येथे: एमएस-३, खाली क्र. १९८, सेक्टर ३, कोपरपेठ, नवी मुंबई - ४००७०९ आणि दोघांचावडी पत्ता येथे: एमएस-३, खाली क्र. १९८, १९वा मजला, इमरत क्र. ३९, टिड्डी सिव्हील रिहल्ट ग्रुप कॅम्पस/प्रायव्हेट, कल्याण सिटी रोड, शिवकाळी, ठाणे पूर्व - ४२१२०४ यांचा पत्तयान नगद केलेली रकम म्हणजेच रु. ३,०७,१६०.३८ ( रुपये तेरा लाख सहाश्र पन्नास चारशे आणि अडतीस पैस मात्र) ही परतफेड करून घ्यावी याची पत्नी आणि (२) श्री. शंकर गणपत वाडकर, श्री. गणपत महादेव वाडकर यांचा मुलगा, दोघांचावडी पत्ता येथे: एमएस-३, खाली क्र. १९८, सेक्टर ३, कोपरपेठ, नवी मुंबई - ४००७०९ आणि दोघांचावडी पत्ता येथे: एमएस-३, खाली क्र. १९८, १९वा मजला, इमरत क्र. ३९, टिड्डी सिव्हील रिहल्ट ग्रुप कॅम्पस/प्रायव्हेट, कल्याण सिटी रोड, शिवकाळी, ठाणे पूर्व - ४२१२०४ यांचा पत्तयान नगद केलेली रकम म्हणजेच रु. ३,०७,१६०.३८ ( रुपये तेरा लाख सहाश्र पन्नास चारशे आणि अडतीस पैस मात्र) ही परतफेड करून घ्यावी याची पत्नी आणि (२) श्री. शंकर गणपत वाडकर, श्री. गणपत महादेव वाडकर यांचा मुलगा, दोघांचावडी पत्ता येथे: एमएस-३, खाली क्र. १९८, सेक्टर ३, कोपरपेठ, नवी मुंबई - ४००७०९ आणि दोघांचावडी पत्ता येथे: एमएस-३, खाली क्र. १९८, १९वा मजला, इमरत क्र. ३९, टिड्डी सिव्हील रिहल्ट ग्रुप कॅम्पस/प्रायव्हेट, कल्याण सिटी रोड, शिवकाळी, ठाणे पूर्व - ४२१२०४ यांचा पत्तयान नगद केलेली रकम म्हणजेच रु. ३,०७,१६०.३८ ( रुपये तेरा लाख सहाश्र पन्नास चारशे आणि अडतीस पैस मात्र) ही परतफेड करून घ्यावी याची पत्नी आणि (२) श्री. शंकर गणपत वाडकर, श्री. गणपत महादेव वाडकर यांचा मुलगा, दोघांचावडी पत्ता येथे: एमएस-३, खाली क्र. १९८, सेक्टर ३, कोपरपेठ, नवी मुंबई - ४००७०९ आणि दोघांचावडी पत्ता येथे: एमएस-३, खाली क्र. १९८, १९वा मजला, इमरत क्र. ३९, टिड्डी सिव्हील रिहल्ट ग्रुप कॅम्पस/प्रायव्हेट, कल्याण सिटी रोड, शिवकाळी, ठाणे पूर्व - ४२१२०४ यांचा पत्तयान नगद केलेली रकम म्हणजेच रु. ३,०७,१६०.३८ ( रुपये तेरा लाख सहाश्र पन्नास चारशे आणि अडतीस पैस मात्र) ही परतफेड करून घ्यावी याची पत्नी आणि (२) श्री. शंकर गणपत वाडकर, श्री. गणपत महादेव वाडकर यांचा मुलगा, दोघांचावडी पत्ता येथे: एमएस-३, खाली क्र. १९८, सेक्टर ३, कोपरपेठ, नवी मुंबई - ४००७०९ आणि दोघांचावडी पत्ता येथे: एमएस-३, खाली क्र. १९८, १९वा मजला, इमरत क्र. ३९, टिड्डी सिव्हील रिहल्ट ग्रुप कॅम्पस/प्रायव्हेट, कल्याण सिटी रोड, शिवकाळी, ठाणे पूर्व - ४२१२०४ यांचा पत्तयान नगद केलेली रकम म्हणजेच रु. ३,०७,१६०.३८ ( रुपये तेरा लाख सहाश्र पन्नास चारशे आणि अडतीस पैस मात्र) ही परतफेड करून घ्यावी याची पत्नी आणि (२) श्री. शंकर गणपत वाडकर, श्री. गणपत महादेव वाडकर यांचा मुलगा, दोघांचावडी पत्ता येथे: एमएस-३, खाली क्र. १९८, सेक्टर ३, कोपरपेठ, नवी मुंबई - ४००७०९ आणि दोघांचावडी पत्ता येथे: एमएस-३, खाली क्र. १९८, १९वा मजला, इमरत क्र. ३९, टिड्डी सिव्हील रिहल्ट ग्रुप कॅम्पस/प्रायव्हेट, कल्याण सिटी रोड, शिवकाळी, ठाणे पूर्व - ४२१२०४ यांचा पत्तयान नगद केलेली रकम म्हणजेच रु. ३,०७,१६०.३८ ( रुपये तेरा लाख सहाश्र पन्नास चारशे आणि अडतीस पैस मात्र) ही परतफेड करून घ्यावी याची पत्नी आणि (२) श्री. शंकर गणपत वाडकर, श्री. गणपत महादेव वाडकर यांचा मुलगा, दोघांचावडी पत्ता येथे: एमएस-३, खाली क्र. १९८, सेक्टर ३, कोपरपेठ, नवी मुंबई - ४००७०९ आणि दोघांचावडी पत्ता येथे: एमएस-३, खाली क्र. १९८, १९वा मजला, इमरत क्र. ३९, टिड्डी सिव्हील रिहल्ट ग्रुप कॅम्पस/प्रायव्हेट, कल्याण सिटी रोड, शिवकाळी, ठाणे पूर्व - ४२१२०४ यांचा पत्तयान नगद केलेली रकम म्हणजेच रु. ३,०७,१६०.३८ ( रुपये तेरा लाख सहाश्र पन्नास चारशे आणि अडतीस पैस मात्र) ही परतफेड करून घ्यावी याची पत्नी आणि (२) श्री. शंकर गणपत वाडकर, श्री. गणपत महादेव वाडकर यांचा मुलगा, दोघांचावडी पत्ता येथे: एमएस-३, खाली क्र. १९८, सेक्टर ३, कोपरपेठ, नवी मुंबई - ४००७०९ आणि दोघांचावडी पत्ता येथे: एमएस-३, खाली क्र. १९८, १९वा मजला, इमरत क्र. ३९, टिड्डी सिव्हील रिहल्ट ग्रुप कॅम्पस/प्रायव्हेट, कल्याण सिटी रोड, शिवकाळी, ठाणे पूर्व - ४२१२०४ यांचा पत्तयान नगद केलेली रकम म्हणजेच रु. ३,०७,१६०.३८ ( रुपये तेरा लाख सहाश्र पन्नास चारशे आणि अडतीस पैस मात्र) ही परतफेड करून घ्यावी याची पत्नी आणि (२) श्री. शंकर गणपत वाडकर, श्री. गणपत महादेव वाडकर यांचा मुलगा, दोघांचावडी पत्ता येथे: एमएस-३, खाली क्र. १९८, सेक्टर ३, कोपरपेठ, नवी मुंबई - ४००७०९ आणि दोघांचावडी पत्ता येथे: एमएस-३, खाली क्र. १९८, १९वा मजला, इमरत क्र. ३९, टिड्डी सिव्हील रिहल्ट ग्रुप कॅम्पस/प्रायव्हेट, कल्याण सिटी रोड, शिवकाळी, ठाणे पूर्व - ४२१२०४ यांचा पत्तयान नगद केलेली रकम म्हणजेच रु. ३,०७,१६०.३८